कुलम्ह गनं याय्‌, इकिं ह्न गकु वियहं, थाजहाल गमगानया, यदिवं गीमथा थाय्‌ ॥ ॥ थायगं थजस उ यामिग थजल नयमदंनथ

जव मकु थकाथुं ववहाव थजव थाजागकुरु स्त्रि इलदाव स्वं ह्मथजल थुविगायि बुवयाकुछ वथ्वंथाय ॥ ८४ ॥ म्हः

वगुलि मनुष्यानं स्वमथं मनुवे कम्हेगु, न्हाथनश्रुवेनाथाम्हाः न्हाथनइहि थानना ॥ ॥ मनुष्यया ज्हकर्म्म इवमानं न्हाः

वगुलिसं न्हावमाजन, श्रीत्रुवलयवं ज्ञावयाखाव त्रुम्हलः यलं न्हावमाजनव ॥ ८५ ॥ नदवाविरुयथकाष्ठं थाथ्वाननः

वनयय न्हाथस्रुविद्यथकजन, कस्मामयिमकलेनं ॥ ॥ लक्षागदवमइलं गिगी थायागं दजमइवा न्हावमाजनजवइवं थु

६०६

मितुँन स्वनामव ॥ ८६ ॥ गियानां वनायाथी ङ्गनङ्गैमावार्थेदवनाः दवनाजाषिनारहू वाङ्गोजनदवना ॥ ॥ गियायादवङ
वैगुव्र गुव्रयादवडलङ्गन स्थिलियादवडलंगुव्रय यावया दववंव्राङ्गनवे ॥ ८७ ॥ वियय स्वजथावङ्गि आवाथोयस्यवै
दवना शुधियस्वजथामाना मियय स्वजथा गुवं ॥ ॥ वाङ्ग नसाय आयिमाडाडथं गुव्रयदवथं मामग्वययुधियथं ॥ १६
वायसायामिवथं ॥ ८८ ॥ गुव्र आनिधिजानिनां वङ्गनावा ङ्गनागुव्र युनिशवयुव्रङ्गीनां सवेस्यायामवगुव्र ॥ ॥
वाङ्गनयागुव्रडवं आयिदवना वगुवङ्गयागुव्रडलंवाङ्गन स्थिलियागुव्रडवं युलय समङ्गयागुव्रडवं आयामव ॥ ८९ ॥